



HIKAL LIMITED
 Regd. Office: 717/17, 7th Floor, Master Chamber V,
 Nariman Point, Mumbai - 400 021.
 CIN: L24200MH1988PTC048028
 Tel: +91-22-6277 0477
 Email: secretarial@hikal.com; Website: www.hikal.com

NOTICE OF SCALEDOWN TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND
 NOTICE is hereby given to the shareholders pursuant to the provisions of Section 124 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time, which amongst other matters contains provisions for transfer of all the shares in respect of which dividend has not been claimed by the shareholders for seven or more consecutive years to the Investor Education and Protection Fund (IEPF) set up by the Central Government.

Accordingly, the Company has sent individual communications dated May 27, 2025 to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules, at their latest available addresses. The complete details of such shareholders and shares which are due for transfer to IEPF, including their Folio No/s/ Demat Account details are available on the Company's website at www.hikal.com. Shareholders are requested to refer the website of the Company to verify the details of their shares liable to be transferred to IEPF.

Further, Shareholders are requested to note that in case the Company or the Company's Registrar and Transfer Agent does not receive any communication from the concerned shareholders in the matter of the shares in question by September 12, 2025, such equity share(s) in respect of which the dividend(s) remain unclaimed, shall be transferred to IEPF without any further notice to the shareholders and no claim shall lie against the Company or against the Company's RTA in respect of the equity share(s) so transferred.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

Where shares are held in physical form, the Company will issue new share certificate(s) and transfer the shares to IEPF. Upon issuance of new share certificate(s) the original share certificate(s) will automatically stand cancelled. Where shares are held in demat form, the Company will give appropriate instructions in the form of corporate action to the Depositories to enable them to transfer the said shares to the demat account of the IEPF authority.

In case of any queries, the shareholders may contact the Company's Registrar and Transfer Agents, viz. MUF-G India Pvt. Ltd., C-101, Embassy 2 & 7, L. B. S. Marg, Gandhi Nagar, Vikhroli (W-41), Mumbai - 400 083, Tel. No. +91 810 811 6767; Fax +91 (022) 4918 6060; E-mail: mt.helpdesk@in.mps.mufg.com

Place: Mumbai
 Date: May 27, 2025

Rajasekhar Reddy
 Company Secretary & Nodal Officer



HINDUJA GLOBAL SOLUTIONS LIMITED
 (CIN: L21909MH1995PLC084610)
 Regd. Office: Tower C (1st floor), Plot C-21, G Block,
 Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai-400015
 Tel.: +91 22-6136 0407
 E-mail id: investor.relations@teanhs.com | Website: www.hgs.co

NOTICE
Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund

NOTICE is hereby given that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended, ("the Rules"), Hinduja Global Solutions Limited ("the Company") is required to transfer equity shares in respect of which dividend has not been claimed/encashed by the Member(s) for seven consecutive years (from the date of its transfer to the Unpaid Dividend Account) to the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF"). Accordingly, the equity shares which corresponds to the 1st Interim Dividend for Financial Year (FY) 2018-19 paid by the Company and which remained unpaid/ unclaimed for a period of seven consecutive years would be transferred to IEPF in the second week of September 2025.

In compliance with the Rules, relevant communication has been sent to the concerned Members, requesting them to claim said unpaid/ unclaimed 1st Interim Dividend for FY 2018-19. In case, the Company does not receive any response for encashment of aforementioned dividend from the concerned Members on or before September 13, 2025, the Company shall transfer the related equity shares to IEPF in the second week of September 2025 in compliance with the Rules.

The Company has also uploaded details of such Members whose shares are liable to be transferred to IEPF on its website at www.hgs.co under the Investors tab. Shareholders may verify the details of un-encashed dividend and equity shares liable to be transferred to the demat account of IEPF Authority.

The members may further note that the details made available by the Company on its website shall be deemed to be adequate notice for issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

The concerned Members may note that upon transfer of such equity shares to the IEPF, no claim shall lie against the Company in respect of unpaid/ unclaimed dividend amounts and the equity shares transferred by the Company to IEPF. However, pursuant to the provisions of the Act and the Rules, the concerned Member(s) can claim the transferred shares along with the unpaid/ unclaimed dividend amount(s) from the IEPF Authority for which details are will be available at www.iepf.gov.in

In case of any clarification / assistance in this regard, the concerned Member(s) may contact the Company's Registrar and Transfer Agent, i.e., KFin Technologies Limited at 1800 309 4001 or enquiry@kfinetech.com or the Company at investor.relations@teanhs.com

For Hinduja Global Solutions Limited
 Sd/-
 Narendra Singh
 Company Secretary
 F4853

Place : Mumbai
 Date : May 27, 2025

NOTICE

I Adv. Roshan A. Baig, As per Registered Release Deed Agreement executed within Family Members, My Client Mr. Santosh Kumar Prakashchandra Sahu, Co Owner of Flat B/103 along with his Mother Mrs. Bishnupriya Prakashchandra Sahu and Younger Brother Mr. Suraj Kumar Prakashchandra Sahu are the remaining legal heirs of the deceased Member LATE. PRAKASHCHANDRA SAHU, Member of the SUPRABHAT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at Khandewal Marg, Bhandup Village Road, Nahur (West), Mumbai-400078, and holding Membership of Flat No. B/103 in the building of the society, died on 28/02/2020 along with Share Certificate No 147 for 10 Shares of Rs. 50 each bearing Nos. 1371 to 1380 of the above mentioned Flat B/103.

But Whereas Now All the legal heirs listed above wish to release their rights in the Flat listed above as per Registered Release Deed under Law of Indian Succession in favour of My Client Mr. Santosh Kumar Prakashchandra Sahu without Coercion.

On behalf of my client, I hereby invite claims and objections from the heir or heirs or other claimants/objection or objectors of the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Chairman / Secretary of the Society between 7.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Sd/- Adv. Roshan A. Baig
 Date : 22/05/2025

NOTICE

I Adv. Roshan A. Baig, As per Registered Release Deed Agreement executed within Family Members, My Client Mr. Santosh Kumar Prakashchandra Sahu, along with his Mother Mrs. Bishnupriya Prakashchandra Sahu and Younger Brother Suraj Kumar Prakashchandra Sahu are the remaining legal heirs of the deceased Member LATE. PRAKASHCHANDRA SAHU, Member of the SUPRABHAT CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., having address at Khandewal Marg, Bhandup Village Road, Nahur (West), Mumbai-400078, and holding Flat No. A/703 in the building of the society, died on 28/02/2020 along with Share Certificate No. 106 for 10 Shares of Rs 50 bearing each Nos. 961 to 970 of the above listed Flat A/703.

But Whereas Now All the legal heirs listed above wish to release their rights in the Flat listed above as per the Registered Release Deed under Law of Indian Succession in favour of Mrs. Bishnupriya Prakashchandra Sahu.

On behalf of my client, I hereby invite claims and objections from the heir or heirs or other claimants/objection or objectors of the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the Chairman / Secretary of the Society between 7.00 P.M. to 9.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Sd/- Adv. Roshan A. Baig
 Date : 22/05/2025



WELTERMAN INTERNATIONAL LIMITED

CIN: L51100MH1992PLC408530
 Regd. Office: Plot No. 39/1, 39/2/1, 39/2/2 and 39/2/3 MIDC Industrial Area, Dhataw, Tal: Roha, Raigad, 402109
 E-mail: Welterman_baroda52@gmail.com Phone No: 02194-264492
 Website: www.welterman.com

Extract of Audited Financial Results for the Quarter & Year ended 31/03/2025

(₹ in Lakhs except per share data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2024
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from Operations	5.08	5.17	4.97	20.41
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-2.23	-9.32	-4.94	-15.41
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.23	-9.32	-4.94	-15.41
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-2.23	-9.32	-4.94	-15.41
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	-2.33	-9.32	-4.83	-15.51
6	Equity Share Capital	444.13	444.13	444.13	444.13
	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted	-0.05	-0.21	-0.11	-0.35

Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulation 2015. The Full Format of the Quarter & Year ended Financial Results are available on the website of BSE Ltd. at www.bseindia.com and on the Company's website at www.welterman.com



For Welterman International Limited
 Mohammed Mansur H Dhanani
 Director & CEO
 DIN: 08814878.

Date : 27.05.2025
 Place : Vadodra

Bafna
BAFNA PHARMACEUTICALS LIMITED
 CIN: L24294TN1995PLC030698
 Regd. Office: No. 299, Thacker Chetty Street, Chennai-600 091, Tel. 04- 2526 7711/ 2527 0992
 Fax: 044-25261264, E-mail: info@bafnapharma.com, Website: www.bafnapharma.com

Extracts of Audited Financial Results for the Quarter & Year Ended March 31, 2025.

S. No.	Particulars	Quarter Ended		Year ended	
		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2024
		Audited	Unaudited	Audited	Audited
1	Total Income from operations	3,906.00	3,318.76	4,139.81	14,565.70
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	309.97	95.97	145.54	629.61
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	131.10	94.77	145.54	415.25
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	131.10	94.77	145.54	415.25
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	109.86	95.68	137.71	396.75
6	Equity Share Capital	2,365.63	2,365.63	2,365.63	2,365.63
7	Other Equity as per the Audited Balance Sheet of the previous year (excluding Revaluation Reserve)	-	-	-	5,718.27
8	Earnings Per Share Basic:	0.55	0.40	0.62	1.76
9	Diluted:	0.55	0.40	0.62	1.76

Note: 1) The above is an extract of the detailed Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015. The detailed Results are available on the website of the Stock Exchanges and also on the Company's website. The Results can also be accessed by scanning the below QR Code. 2) Exceptional items for the year ended 31st March 2025 represents: (a) Disrecognition of certain inventory items amounting to Rs.37.56 Lakhs; (b) Disrecognition of Intangible Asset under Development amounting to Rs.177 Lakhs. 3) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 26, 2025.

Place : Chennai
 Date : 26.05.2025



For BAFNA PHARMACEUTICALS LIMITED
 Sd/- S. Hemalatha
 Whole Time Director
 DIN: 02714329



KAMARAJAR PORT LIMITED

CIN:U45203TN1999PLC043322
 (A Company of Chennai Port Authority)
 (Ministry of Ports, Shipping and Waterways - Government of India)
 Registered Office : 2nd Floor (North wing) & 3rd Floor, Jawahar building 17, Rajaji Salai, Chennai - 600 001
 Tel: +91 (44) 2525 1666; Fax: +91 (44) 25251665; Website: www.kamarajarpport.in

Statement of Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2025

Regulation 52(8) read with Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015 (as amended)

S. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31 st March 2025	31 st March 2024	31 st March 2025	31 st March 2024
		Unaudited	Unaudited	Audited	Audited
		(Rupees in lakhs)			
1	Total Income including Revenue from Operations	32,366.59	28,613.65	116,024.52	108,143.59
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	22,283.17	20,143.45	83,753.58	76,659.15
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	22,283.17	20,143.45	83,753.58	76,659.15
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	14,367.47	12,976.41	53,932.53	49,568.03
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	14,431.68	12,838.77	53,906.03	49,451.03
6	Paid up Equity Share Capital	30,000.00	30,000.00	30,000.00	30,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	275,995.01	261,088.98	275,995.01	261,088.98
8	Securities Premium Account	-	-	-	-
9	Net Worth	305,995.01	291,088.98	305,995.01	291,088.98
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	29,689.61	29,680.69	29,689.61	29,680.69
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-
12	Debt Equity Ratio	0.15	0.17	0.15	0.17
13	Earnings per Share (Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) # - Basic & Diluted - in Rs.	4.79	4.33	17.98	16.52
14	Capital Redemption Reserve	-	-	-	-
15	Debtenture Redemption Reserve	5,501.81	5,044.95	5,501.81	5,044.95
16	Debt Service Coverage Ratio	9.66	7.68	8.74	7.26
17	Interest Coverage ratio	21.95	15.27	20.19	15.48

Not amalgamated for quarterly figures
 Notes:

- The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/annual financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.kamarajarpport.in).
- The above results of the Company have been prepared as per SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) and have been reviewed and recommended by the Audit Committee on 26th May, 2025 and Board of Directors have approved in their meeting held on the same day.
- For the other line item referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on www.bseindia.com.
- Previous year / period figures have been regrouped and reclassified, wherever necessary, to make them comparable with current year figures.

For and on behalf of the Board of Directors
 Sd/-
 (J P Irene Cynthia I.A.S.)
 Managing Director
 DIN No : 08839241

Place : Chennai
 Date : 26th May, 2025

MPS INFOTECNICS LIMITED
 Regd. Off: 703, Annapurna Building-19 Barakhamba Road, New Delhi-110001
 CIN:L3007DL1989PLC131190, Ph: 011-43571044, Fax:011-43571047; Email: info@mpsinfotec.com
AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (Consolidated)
 (IN IN Lakhs)

S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-24
		Audited	Un-audited	Audited	Audited
1	Total income from operations (net)	8.05	11.11	10.63	44.10
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax	(722.46)	(86.81)	(121.41)	(401.97)
3	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(707.56)	(84.37)	(110.20)	(355.88)
4	Total Comprehensive Income for the Period (Net of Taxes)	(707.37)	(84.04)	(107.27)	(342.71)
5	Equity Share Capital (Face Value Rs.1/- per share)	37744.37	37744.37	37744.37	37744.37
6	Reserves excluding Revaluation reserves (i.e. Other equity)	-	-	4432.84	5384.27
7	Earning Per Share (Basic)	(0.019)	(0.002)	(0.003)	(0.009)
8	Earning Per Share (Diluted)	(0.019)	(0.002)	(0.003)	(0.009)

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges websites www.bseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.mpsinfotec.com.

2. The key standalone financial information are as under:

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	31-Mar-25	31-Dec-24	31-Mar-24	31-Mar-24
	Audited	Un-audited	Audited	Audited
Total Income	8.05	11.11	10.63	44.10
Profit before tax	(722.46)	(86.81)	(121.41)	(401.97)
Profit after tax	(707.56)	(84.37)	(110.20)	(355.88)

3. The above results have been reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on May 26, 2025.

Place : New Delhi
 Date : 26.05.2025



For MPS INFOTECNICS LIMITED
 Sd/-
 Peeyush Kumar Aggarwal
 Chairman
 DIN: 00909423

